

# Chandni Machines Limited

FORMERLY KNOWN AS CHANDNI MACHINES PRIVATE LIMITED)

Regd. Office: 110, T.V. Industrial Estate, 52, S. K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030

Office No: 022 - 24950328; Mobile No.: 9324802995 / 9324802991

Email: jrgroup@jrmehta.com; sales@cml.net.in

CIN: L74999MH2016PLC279940

Date: 10<sup>th</sup> February, 2022.

To,  
The Listing Department,  
**The BSE Limited,**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Fort, Mumbai -400001

Scrip Code: 542627

Scrip ID: CHANDNIMACH

Dear Sir/Madam,

**Sub: Submission of Newspaper announcement for Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine month ended 31<sup>st</sup> December, 2021.**

Pursuant to Regulation - 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith newspaper advertisements of **Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine month ended 31<sup>st</sup> December, 2021** published in **The Free Press Journal (English Edition)** and **Navshakti (Marathi Edition)**.

Kindly take the same on records.

Thanking You.


Yours faithfully,

For Chandni Machines Limited

  
Jayesh R. Mehta

Managing Director

DIN: 00193029



<b>KESAR ENTERPRISES LTD.</b>				
Regd. Office: Oriental House, 7, Jamshejji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020. India.				
Website: <a href="http://www.kesarindia.com">http://www.kesarindia.com</a>				
Phone: (+91-22) 22042396 / 22851737 • Fax: (+91-22) 22876162				
CIN: L24116MH1933PLC001996				
Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 31 <sup>st</sup> December, 2021				
Sr No.	Particulars	(Rs. in Lacs)		
		Quarter Ended 31/12/2021	9 Months Ended 31/12/2021	Quarter Ended 31/12/2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	11,934.22	28,143.83	16,058.66
2	Net Profit / (Loss) for the period before tax	(831.37)	(3,685.31)	(1,178.87)
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(831.37)	(3,685.31)	(1,178.87)
4	Other Comprehensive Income for the period	10.34	111.41	92.20
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(821.03)	(3,573.90)	(1,086.67)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	1,007.97	1,007.97	1,007.97
7	Earning Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualised)			
	(a) Basic	(in Rs.) (8.25)	(36.56)	(11.70)
	(b) Diluted	(in Rs.) (8.25)	(36.56)	(11.70)

**Note :**

- The above results were reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at their meeting held on 9<sup>th</sup> February, 2022 and reviewed by Statutory Auditor.
- The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website [www.kesarindia.com](http://www.kesarindia.com)

**For KESAR ENTERPRISES LTD**  
Sd/-  
**H R KILACHAND**  
Chairman & Managing Director  
DIN : 00294835

Place: - Mumbai  
Date:- 9<sup>th</sup> February, 2022

<b>CHANDNI MACHINES LIMITED</b>						
REGISTERED OFFICE: 110, T.V.INDUSTRIAL ESTATE, 52, S.K.AHIRE MARG, WORLI, MUMBAI – 400030						
CIN:L74999MH2016PLC279940						
Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended December 30, 2021						
Rs. (in lakhs) except for Earnings Per Share						
PARTICULARS	For the Quarter ended			Nine months Ended		Year Ended
	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations (NET)	3,404.34	4,997.03	1,576.10	10,875.46	3,363.10	4,342.54
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	42.62	74.44	(29.42)	142.79	(0.53)	4.99
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	42.62	74.44	(29.42)	142.79	(0.53)	4.99
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35.30	55.32	(22.40)	109.81	(0.39)	3.43
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	35.30	55.32	(22.40)	109.81	(0.39)	3.43
Equity Share Capital	322.74	322.74	322.74	322.74	322.74	322.74
Other equity (excluding revaluation reserve)	-	-	-	-	-	192.31
Earnings Per Share (before Extra-ordinary items)						
Basic:	1.09	1.71	(0.69)	3.40	(0.01)	0.11
Diluted:	1.09	1.71	(0.69)	3.40	(0.01)	0.11
Earnings Per Share (after Extra-ordinary items)						
Basic:	1.09	1.71	(0.69)	3.40	(0.01)	0.11
Diluted:	1.09	1.71	(0.69)	3.40	(0.01)	0.11

**NOTES:**

- The above results were reviewed and recommended by the Audit Committee, for approval by the Board, at its meeting held on 09<sup>th</sup> February, 2022 and were approved and taken on record at the Meeting of the Board of Directors of the Company held on that date.
- The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated July 05, 2016.
- The company's management has made an assessment of the impact of COVID-19 in preparation for these financial results. The management has considered all relevant external and internal factors of the impact of assets and liabilities including recoverability of carrying value of its assets, its liquidity position and ability to repay debts. No adjustment to key estimates and judgements that impact the financial results have been identified. However, the impact assessment of COVID-19 will be continuing process given the uncertainties associated with its nature and duration and no significant impact is envisaged on the operations.
- The Company is primarily engaged in the business of trading in engineering goods and related items, which are as per Indian Accounting Standard - 108 - "Operating Segments" is considered to be the only reportable business segment. Therefore, disclosure relating to segments is not applicable and accordingly not made.
- Figures for previous quarters / year have been regrouped / restated where necessary.

**By order of the Board**  
**For Chandni Machines Limited**  
J.R. Mehta  
Managing Director  
(DIN:00193029)

Place: Mumbai  
Date: 09/02/2022

<b>AMFORGE INDUSTRIES LIMITED</b>							
(CIN 28910MH1971PLC015119)							
Regd. Office: 1118, Dalamal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021							
Tel: 022-22828933 / 49637707/5404							
Email: <a href="mailto:secretarial@amforgeindustries.com">secretarial@amforgeindustries.com</a> / <a href="mailto:amfocsec@mtl.net.in">amfocsec@mtl.net.in</a> web: <a href="http://www.amforgeindia.in">www.amforgeindia.in</a>							
UN-AUDITED FINANCIAL RESULTS (PROVISIONAL) FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 <sup>st</sup> DECEMBER, 2021							
(Rs. in Lakhs)							
Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
		31st December, 2021	30th September, 2021	31st December, 2020	31st December, 2021	31st December, 2020	31st March, 2021
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
I.	Revenue from Operations	68.43	68.47	71.82	202.88	213.00	280.33
II.	Expenses						
a)	Cost of Material Consumed / Purchases of Traded Goods	-	-	-	-	-	22.00
b)	Employee Benefit Expenses	5.90	6.12	5.07	17.16	15.49	51.20
c)	Finance Cost	6.38	6.91	13.69	20.58	41.09	46.80
d)	Depreciation & Amortisation	11.84	11.67	11.79	35.17	35.26	126.90
e)	Other Expenses	26.92	29.07	28.26	80.60	89.79	246.90
III.	Profit / (Loss) for the period before Other Income, Interest and Exceptional Items (I - II)	17.69	14.70	13.01	49.39	31.37	33.43
IV.	Exceptional Items - Gains / (Loss) (refer Note - 5)	-	-	-	-	-	-
V.	Profit / (Loss) before tax (III - IV)	17.69	14.70	13.01	49.39	31.37	33.43
VI.	Tax Expenses						
a)	Current Taxation	3.72	2.27	0.50	8.51	8.50	(4.54)
b)	Deferred Tax	-	-	-	-	-	-
c)	Earlier Years (Short) / Excess Provision of tax	-	-	-	-	-	-
VII.	Net Profit / (Loss) for the period from Continuing Operations (V - VI)	13.97	12.43	12.51	40.88	22.87	32.22
VIII.	Profit / (Loss) from discontinued operations	-	-	-	-	-	-
IX.	Tax Expense of discontinued operations	-	-	-	-	-	-
X.	Net Profit / (Loss) from discontinued operations (after tax) (VIII - IX)	-	-	-	-	-	-
XI.	Net Profit / (Loss) for the period (VII + X)	13.97	12.43	12.51	40.88	22.87	32.22
XII.	Other Comprehensive Income						
A.	(i) Items that will not be reclassified to Profit & Loss	-	-	-	-	-	-
	(ii) Income Tax relating to items that will not be reclassified to Profit & Loss	-	-	-	-	-	-
B.	(i) Items that will be reclassified to Profit & Loss	-	-	-	-	-	-
	(ii) Income Tax relating to items that will be reclassified to Profit & Loss	-	-	-	-	-	-
XIII.	Total Comprehensive Income (XI + XII)	13.97	12.43	12.51	40.88	22.87	32.22
XIV.	(i) Paid up Equity Capital (Equity Shares of Face Value of Rs. 2/- each)	-	-	-	-	-	287.74
	(ii) Other Equity	-	-	-	-	-	779.68
XV.	Earning Per Equity Share (for discontinued operations)						
a)	Basic (Rs. per share)	0.10	0.09	0.09	0.28	0.16	0.22
b)	Diluted (Rs. per share)	0.10	0.09	0.09	0.28	0.16	0.22
XVI.	Earning Per Equity Share (for discontinued and continuing operations)						
a)	Basic (Rs. per share)	0.10	0.09	0.09	0.28	0.16	0.22
b)	Diluted (Rs. per share)	0.10	0.09	0.09	0.28	0.16	0.22

**NOTES:**

- There is no reportable segment and therefore in the context of Ind AS - 108, disclosure of segment information is not applicable.
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 9<sup>th</sup> February, 2022.
- The statutory auditors of the Company have conducted Limited Review of the Financial Results for the quarter and nine month ended 31<sup>st</sup> December, 2021.
- The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- During the period under review, Provision for current tax under MAT provision of Income Tax Act, 1961 has been made for Rs. 3.72 Lakhs (Previous Year: Rs. 0.50 Lakhs) and provision for Deferred Tax will be provided at the end of the current financial year.
- The financial results shall be available on the websites of the Company ([www.amforgeindia.in](http://www.amforgeindia.in)) and the Stock Exchange ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)).
- The Previous periods' figures have been regrouped/ rearranged wherever necessary.

**For and on behalf of the Board of Directors**  
**Amforge Industries Limited**  
Sd/-  
**Hudson D'Costa**  
Managing Director  
(DIN 07893177)

Place: Mumbai  
Date: 9<sup>th</sup> February, 2022

<b>कार्यालय - कार्यपालन अभियंता</b>				
लोक स्वास्थ्य यांत्रिकी, खण्ड - जशपुर (छत्तीसगढ़)				
ई-प्रोक्चरमेंट निविदा आमंत्रण सूचना				
एकीकृत पंजीयन प्रणाली अंतर्गत उच्चक श्रेणी में पंजीकृत उद्देश्य से निम्नलिखित कार्य हेतु ऑनलाइन (Online) निविदा आमंत्रित की जाती है -				
कार्य का नाम:- जशपुर जिले के निम्नलिखित विकासखण्डों में एकल ग्राम नल जल प्रदाय योजना अंतर्गत ६३ से ५५ मिमी. व्यास के HDPE पाईप ए 20 मिमी व्यास के कंबोयिड पाईप ए 90 मि.मी. व्यास के यू.पी.वी.सी. पाईप ६ & 10 kg/cm <sup>2</sup> , स्पेशल सलिट प्रदाय कर जोडने, बिहाने, इन्टरकनेक्शन टेस्टिंग क्लॉस्डरिड स्थापना, क्लॉस्डरिड रम, स्वीच रम, नोलेक्शन, चेल्ड नल कनेक्शन एवं अन्य संबंधित समस्त कार्य, ६ माह ट्रायल रन सलिट क्लॉस्डरिड अनुसार।				
क्र.	निविदा क्र./सिस्टम / सिस्टम नम्बर	कार्य का नाम	अनुमानित लागत (रु. लाख में)	अनुमानित लागत (रु. लाख में)
1	317/04.02.2022 92075	विकासखण्ड पंचवर्णा के ग्राम गणेश, बहनाटोल एवं खान्दोली के विभिन्न बसाहटों में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 167 नग	81.63	81250/-
2	318/04.02.2022 92077	विकासखण्ड पंचवर्णा के ग्राम बलवाहार, बहनाटोल एवं खान्दोली के विभिन्न बसाहटों में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 202 नग	106.52	79900/-
3	319/04.02.2022 92079	विकासखण्ड पंचवर्णा के ग्राम इकांकी, खोराडोल एवं कुन्नुनी के विभिन्न बसाहटों में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 360 नग	130.09	97600/-
4	320/04.02.2022 92080	विकासखण्ड पंचवर्णा के ग्राम बुधोना, कुन्नुनी एवं सिक्की के विभिन्न बसाहटों में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 237 नग	149.00	111750/-
5	321/04.02.2022 92081	विकासखण्ड कुन्नुनी के ग्राम वेणुपुली एवं खोराडी के विभिन्न बसाहटों में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 214 नग	102.63	77000/-
6	322/04.02.2022 92082	विकासखण्ड कुन्नुनी के ग्राम चण्डोली, पुरा, पंचकीरवाहा, मने, सारांडोल एवं तुन्नुनी के विभिन्न बसाहटों में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 296 नग	179.81	134750/-
7	323/04.02.2022 92083	विकासखण्ड कुन्नुनी के ग्राम मुमरा, चारुंगना, चारुंगना, देवबीर एवं गंधार के विभिन्न बसाहटों में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 211 नग	133.68	100300/-
8	324/04.02.2022 92085	विकासखण्ड फरसावाहा के ग्राम कालेन्डरवाहा के विभिन्न बसाहटों में एकल ग्राम नलजल प्रदाय योजना FHTC 192 नग	133.47	100150/-

उपरोक्त निविदा कार्य की ऑनलाइन (Online) निविदा दिनांक - 21.02.2022 तक आमंत्रित की जाती है। जल जीवन विभाग कार्य की निविदा की सामान्य शर्तें, विस्तृत निविदा दिनांक, निविदा दस्तावेज, एवं अन्य जानकारी ई-प्रोक्चरमेंट वेब पोर्टल <http://proc.cgstate.gov.in> पर देखी जा सकती है।

स्वास्थ्य -  
कार्यालय अभियंता  
लोक स्वास्थ्य यांत्रिकी खण्ड  
जशपुर (छत्तीसगढ़)

G - 67643/6

Regd. Office : 91-A, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021. Website : <a href="http://www.sterlingguaranty.com">www.sterlingguaranty.com</a>							
Corporate Identity Number : L65900MH1983PLC031384							
UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2021							
(Rs. in Lakhs except per share data)							
Sl. No.	PARTICULARS	Quarter Ended		Nine Month Ended		Year Ended	
		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
<b>Revenue From Operations</b>							
	Sale of Securities	-	-	-	-	-	-
	Interest Income	-	-	-	-	-	-
	Dividend Income	-	-	-	-	-	-
	Net gain (Loss) on fair value changes	1.50	1.50	1.50	4.50	4.00	5.50
	Other Operating Income	-	-	-	-	-	-
I	<b>Total Revenue from Operations</b>	1.50	1.50	1.50	4.50	4.00	5.50
II	<b>Other Income</b>	-	-	-	-	-	0.01
III	<b>Total Income (I+II)</b>	1.50	1.50	1.50	4.50	4.00	5.51
<b>Expenses:</b>							
	Purchase of securities	-	-	-	-	-	0
	Finance Cost	-	-	-	-	-	0.01
	Net Loss on fair value changes	-	-	-	-	-	0
	Employee Benefit Expenses	1.66	1.44	0.91	4.54	3.34	5.11
	Depreciation, Amortization and impairment	-	-	-	-	-	-
	Other Expenses	1.58	1.33	1.80	4.44	4.70	9.12
VI	<b>Total Expenses</b>	3.24	2.77	2.71	8.98	8.04	14.24
V	<b>Profit / (Loss) before tax (III-IV)</b>	(1.74)	(1.27)	(1.21)	(4.48)	(4.04)	(8.73)
VI	<b>Tax Expenses</b>	-	-	-	-	-	-
	Current tax	-	-	-	-	-	-
	Deferred tax (Assets)/Liabilities	-	-	-	-	-	-
VII	<b>Total Tax Expenses</b>	-	-	-	-	-	-
VIII	<b>Net Profit/(Loss) for the Period (V-VI)</b>	(1.74)	(1.27)	(1.21)	(4.48)	(4.04)	(8.73)
IX	<b>Other Comprehensive Income</b>	-	-	-	-	-	(0.07)
X	<b>Total Comprehensive Income for the Period (VII+VIII)</b>	(1.74)	(1.27)	(1.21)	(4.48)	(4.04)	(8.80)
XI	<b>Paid up Share Capital</b>	653.76	653.76	653.76	653.76	653.76	653.76
	Reserves & Surplus (Excluding Revaluation Reserve) as per balance sheet of previous accounting year	-	-	-	-	-	-
XII	<b>Earning per Share (EPS) (Face Value of Rs. 10 each (Not Annualised) Basic/Diluted in Rs.)</b>	(0.03)	(0.02)	(0.02)	(0.07)	(0.06)	(0.13)

**Notes:**

- The above unaudited financial results for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2021, have been reviewed by the audit committee and its recommendation has been approved by the Board of Directors at its meeting held on 09<sup>th</sup> February 2022.
- The above unaudited standalone financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of Companies Act 2013 and the guidelines issued by SEBI.
- The Statutory Auditor of the Company has carried out a Limited review of the financial results for the quarter ended 31<sup>st</sup> December 2021 in terms of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. There is no qualification in the Limited Review Report issued for the said period.
- The Company has no separate reportable segment as defined in AS-17, hence segment reporting is not applicable to the Company.
- The Standalone Financial Results of the Company for the first Quarter ended 31<sup>st</sup> December, 2021 are available on the Company's website [www.sterlingguaranty.com](http://www.sterlingguaranty.com) and on the website [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

**For & on Behalf of Board of Directors of**  
**STERLING GUARANTY & FINANCE LIMITED**  
Sd/-  
**MR. DHARMEN MENTA, Executive Director**  
DIN No. 00036787

Place: Mumbai  
Date: 09.02.2022

<b>SAT INDUSTRIES LIMITED</b>							
Regd Office : 121, B - Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400021							
E-mail: <a href="mailto:corporate@satgroup.in">corporate@satgroup.in</a> ; Website: <a href="http://www.satgroup.in">www.satgroup.in</a> ; CIN : L25199MH1984PLC034632							
Extract of the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended on 31 <sup>st</sup> December, 2021							
(Rs. in Lakhs)							
Sr. Particulars	Standalone			Consolidated			
	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	
		31-12-2021	31-12-2020	31-12-2021	31-12-2020	31-12-2021	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total Income from Operations	346.46	102.86	662.34	9885.43	5982.56	23814.01

### हेम होल्डिंग्स अँड ट्रेडिंग लिमिटेड

सीआयएन: एल५११०एमएच११८२पीएलसी०००३३३  
 नोंदणीकृत कार्यालय: ६०१/६०२ए, फेअर लिंक सेंटर, ऑफ अफेरी लिंक रोड, अफेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३  
 ईमेल: compliance@hemholdings.com

#### ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिहित अंतिम वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ. क्र.	वर्षातील	संपलेली तिमाही			संपलेले नऊ महिने		
		३१.१२.२०२१ (अलेखापरिहित)	३०.०९.२०२१ (अलेखापरिहित)	३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३१.०३.२०२१ (अलेखापरिहित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	०.००	०.००	०.००	०.००	०.००	४.०६
२	अपवादालेख बाबी आणि करपूर्व प्रवर्तनातून निव्वळ नफा/(तोटा)	(१.८१)	(१.७६)	(१.७२)	(१.८३)	(१.८४)	(६.२३)
३	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	(१.८१)	(१.७६)	(१.७२)	(१.८३)	(१.८४)	(६.२३)
४	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(१.८१)	(१.७६)	(१.७२)	(१.८३)	(१.८४)	(६.२३)
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (नफा/(तोटा) आणि कालावधीसाठी इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	(१.८१)	(१.७६)	(१.७२)	(१.८३)	(१.८४)	(६.२३)
६	भरणा झालेले समभाग भांडवल (सोअचे दर्शनी मूल्य दाखवणे)	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००
७	प्रत्येकी रु. १०/- ची प्रती समभाग प्राप्ती (अवार्धिक): ए) मूलभूत बी) सौम्यिकृत	(०.७५) (०.७५)	(०.७३) (०.७३)	(०.७२) (०.७२)	(०.७५) (०.७५)	(०.७५) (०.७५)	(२.६०) (२.६०)

टीपः  
 १) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिव्हायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट [www.hemholdings.com](http://www.hemholdings.com) वर उपलब्ध आहे.  
 २) वरील निष्कर्षांना लेखा परीक्षण समितीने त्यांच्या ९ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने ९ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंजूर केले आणि लेखापरिषदांनी त्यांचे मर्यादित पुनर्विलोकन केले.

### NOTICE

Shri Pravin C. Shah a member of the Versa Geet Sangnet Gangotri Yamnotri Co-op Hsg. Society Ltd. having address at Flat No.702, D-Wing, 7th Floor, Mahavir Nagar, Kandivli (West), Mumbai-400077 and holding Flat No. D/702 in the D wing of the building of the Society, died on 22-07-2021 in Mumbai, without making any nomination. He was holding the said Flat jointly with Mrs. Tarunam P. Shah. The Society hereby invites claims or objections from heir or legal heirs or other claimants/objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased member in the Capital / Property of the Society within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claim/objections for transfer of Shares and interest of the deceased member in the Capital / Property of the Society. If no claim/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased member in the Capital / Property of the Society in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the Society with the Secretary of the Society between 9.00 am to 10.00 am from the date of publication of the notice till the date of expiry of the period of society office.

सही/-  
 (संयोजक केतन शाह)  
 डायरेक्टर

### जाहीर सूचना

सूचना यादारे देण्यात येते की, माझे अशिल श्री. राकेशकुमार मोहनलाल छाजड यांचे गाव कांजूर, तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सर्व्हे क्र. १२४१-बी धारक जमिनीच्या प्लॉट वर उभी रूम क्र. ३, मोजमापित २४२ चौ.फू., दौलत मंडळ, नव महाराष्ट्रमार्ग, व्यावामशाळा, वस्ती पाखाडी, के व्ही रोड, कांजूरपूर पूर्व, मुंबई-४०० ०४२ च्या संदर्भातील सी. सिमिता गोपेश मांजरेकर यांचा न्यायमधील नोंदणीकृत क्र. बीडीआर-३/३१०८/२००९ अंतर्गत नोंदणीकृत मालक सी. शाफिझा डी. हसन आणि श्रीम. फरिदाणा डी. हुसैन द्वारे निष्पादित २६/०६/२००९ रोजीचा निश्चिती विलेख सह ३०/०८/२००९ रोजीचा मूळ अभिहस्तांकन विलेख हे हस्तबिले/गहाळ झाले आहेत.

सही/-  
 पी. टी. गोडा  
 टिकाण : मुंबई  
 दिनांक : १०/०२/२०२१



## FSN E-COMMERCE VENTURES LIMITED

(formerly known as FSN E-Commerce Ventures Private Limited)  
 CIN: L52600MH2012PLC230136  
 Regd. Office: 104, Vasan Udyog Bhavan, Sun Mill compound, Tulsi Pipe Road, Lower Parel, Mumbai - 400013.  
 Email id- investor-relation@nykaa.com

### EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

Sr. No.	Particulars	(Rs in Million, unless otherwise stated)		
		Quarter ended 31st December, 2021 (Unaudited)	Quarter ended 31st December, 2020 (Unaudited)	Nine Months ended 31st December, 2021 (Unaudited)
1	Total Income	11,042.73	8,117.94	28,164.48
2	Profit before tax	369.76	849.41	414.90
3	Profit after tax	290.15	688.83	337.09
4	Total Comprehensive Income	290.59	687.27	340.16
5	Paid-up equity share capital	472.93	150.47	472.93
	Face value (In Rs.)	1.00	10.00	1.00
6	Other Equity as shown in the Audited Balance sheet of previous year			4,748.39
7	Earnings per equity share of face value of Re. 1/- each (not annualised)			
	Basic (In Rs)	0.60	1.57	0.70
	Diluted (In Rs)	0.60	1.50	0.69

**Notes:**  
 1. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Financial results are available on the Stock Exchange websites. ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on company's website ([www.nykaa.com](http://www.nykaa.com))  
 2. Financial results of FSN E-Commerce Ventures Limited (formerly known as FSN E-Commerce Ventures Private Limited) standalone:  
 (Rs in Million)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31st December, 2021 (Unaudited)	Quarter ended 31st December, 2020 (Unaudited)	Nine Months ended 31st December, 2021 (Unaudited)
1	Total Income	691.28	653.04	2,015.00
2	Profit before tax	212.70	210.42	697.59
3	Profit after tax	167.61	168.88	548.57

3. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 9th February, 2022.  
 4. The review/audit as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the statutory auditors of the company except financial results for the three months and nine months period ended December 31, 2020 which have not been subjected to limited review or audit.

For and on Behalf of Board of Directors of  
**FSN E-Commerce Ventures Limited**  
 (formerly known as FSN E-Commerce Ventures Private Limited)

Place: Mumbai  
 Date: 9th February, 2022

Faiguni Nayar  
 Executive Chairperson, CEO & Managing Director

### चांदणी मशिन्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: ११०, टी. व्ही. इन्स्टीट्यूट इस्टेट, ५२, एस. के. अहिर् माग, वाळी, मुंबई-४०००३०  
 सीआयएन: यु७९११एमएच२०१६पीएलसी२९९१४०  
 ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अंतिम अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

वर्षातील	संपलेली तिमाही करिता			संपलेले नऊ महिने		
	३१.१२.२०२१ (अलेखापरिहित)	३०.०९.२०२१ (अलेखापरिहित)	३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३१.०३.२०२१ (अलेखापरिहित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३,४०४.३४	४,९९९.०३	१,५७६.१०	१,५७६.१०	३,३६३.१०	४,४४२.५४
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादालेख आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींचे)	४२.६२	७४.४४	(२९.४२)	१४२.७९	(०.५३)	४.९९
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालेख आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींचे)	४२.६२	७४.४४	(२९.४२)	१४२.७९	(०.५३)	४.९९
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालेख आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींचे)	३५.३०	५५.३२	(२२.५०)	१०९.८१	(०.३९)	३.४३
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) धरून)	३५.३०	५५.३२	(२२.५०)	१०९.८१	(०.३९)	३.४३
समभाग भांडवल	३२२.७४	३२२.७४	३२२.७४	३२२.७४	३२२.७४	३२२.७४
इतर इक्विटी (पुनर्विलोकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	१९२.३१
प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींचे)	१.०९	१.७१	(०.६९)	३.४०	(०.०९)	०.९१
सौम्यिकृत:	१.०९	१.७१	(०.६९)	३.४०	(०.०९)	०.९१
प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबी परचात)	१.०९	१.७१	(०.६९)	३.४०	(०.०९)	०.९१
सौम्यिकृत:	१.०९	१.७१	(०.६९)	३.४०	(०.०९)	०.९१

टीपः  
 १) वरील निष्कर्ष हे ९ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मंडळाच्या मुंबईकरिता लेखापरिषदा समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि निष्कारण करण्यात आले, आणि त्या ताखेस झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या मुंबई मंत्रु आणि अभिलिखित करण्यात आले.  
 २) कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये वित्तीय इंडियन अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स ('इंड एस') सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले संबोधित नियम यानुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिव्हायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ३३ व दिनांक ५ जुलै, २०१६ चे सेसे सर्वसुद्ध यानुसार बनवलेले आहेत.  
 ३) कंपनीच्या व्यवस्थापनाने ह्या वार्षिक निष्कर्षांची बनविताना कोव्हीड-१९ च्या परिणामांचा आढावा घेतला आहे. व्यवस्थापनाने तिच्या आधारीत मुल्यांचे वसुली योजना, तिच्या सततता वित्तीय आणि कर परतफेड करण्याची क्षमता सह मंडळ आणि दृष्टीवाच्या मोजमापामध्ये सर्व संबोधित बाधा आणि अंतर्गत मुल्यांचा विचार केला आहे. वित्तीय निष्कर्षांना परिणाम करणारा मुख्य मंत्रु आणि नियम कृतीला उद्भवून घेण्यासाठी कोणताही ओळख नाही. परंतु, तिच्या प्रकार आणि कालावधी लक्षात घेता कोव्हीड-१९ च्या परिणामांचा आढावा अंदाजीत असणार आणि प्रवर्तनाचे कोव्हीडची मोजा परिणाम होण्याची शक्यता नाही.  
 ४) कंपनी प्रामुख्याने इंडियन माल व संबोधित बाबींच्या व्यापाराच्या व्यवसायात कार्यरत आहे. जो प्रवर्तनीय विभागावधीत इंडियन अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स-१०८ नुसार एकत्रित आढावालेखीय व्यवसाय विभाग समजला जातो. म्हणून विभागावधीत माहिती देण्याची गरज नसल्याने दिलेली नाही.  
 ५) आवश्यक तेथे मर्यादित तिमाही/वर्षाची आकडेवारी पुनर्विलोकित/पुनर्विलोकित केले आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशाने  
 चांदणी मशिन्स लिमिटेड साठी  
 जे. आर. मेहता  
 व्यवस्थापकीय संचालक  
 (डीआयएल-००१३३०२१)



**HERCULES HOISTS LIMITED**  
 501-504, Shelton Cubix, 87/15, CBD Belapur, Navi Mumbai - 400614, Maharashtra  
 Regd. Office - Bajaj Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, 226, Jammalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400021  
 P:+91 022-45417305/06; Email : [indef@indef.com](mailto:indef@indef.com); URL: [www.indef.com](http://www.indef.com)  
 CIN: L45400MH1962PLC012385




### EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED 31-12-2021

S.N.	Particulars	Quarter ended			Nine Months Ended		
		(Unaudited) 31/12/2021	(Unaudited) 30/09/2021	(Unaudited) 31/12/2020	(Unaudited) 31/12/2021	(Unaudited) 31/12/2020	(Audited) 31/03/2021
1	Total income from operations	3280.42	3366.02	2302.09	9156.88	5743.40	8,687.32
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	614.47	848.32	295.08	1908.25	685.88	955.08
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	541.80	741.89	209.12	1422.18	516.25	776.46
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	178.93	9974.06	6382.13	14249.15	12,415.68	16,292.08
5	Equity Share Capital	320.00	320.00	320.00	320.00	320.00	320.00
6	Other Equity						49,120.29
7	Earnings Per Share (of Rs. 1.00 each) Basic & Diluted	1.69	2.32	0.65	4.44	1.61	2.43


Note: 1. The above is an extract of the detailed format of the Results filed with the Stock Exchanges and the full format of the Results are available on the websites of [www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.indef.com](http://www.indef.com)  
 2. The Board has approved interim dividend Rs. 0.70 per share (70%) and the record date will be February 18, 2022.

Place: Mumbai  
 Dated: 09-02-2022

For Hercules Hoists Limited  
 H A Nevatia  
 Whole-time Director



**जेटकिंग इन्फोटेक लिमिटेड**  
 सीआयएन: एल०२१०एमएच११८२पीएलसी०००३३३  
 नोंद. कार्यालय: ४३४, मजला-४, नुसरा उद्योग भवन, टोकरासी जिवरान रोड, शिवाडी (पश्चिम), मुंबई-४०० ०१५.



### ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिने कालावधी वर्षाकरिता अलेखापरिहित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

वर्षातील	संपलेली तिमाही			संपलेले नऊ महिने		
	३१.१२.२०२१ (अलेखापरिहित)	३०.०९.२०२१ (अलेखापरिहित)	३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३१.०३.२०२१ (अलेखापरिहित)
१. प्रवर्तनातून उत्पन्न (ए) प्रवर्तनातून महसूल (बी) इतर उत्पन्न	३८४.७७	३६६.५०	२१३.९१	८८५.३२	५३८.६७	७०५.७३
एकूण उत्पन्न	४४४.२२	५१६.६०	४०५.१४	१,२६३.१२	९७७.३१	१,५३८.०६
२. एकूण खर्च	४२८.००	४१५.३६	३६५.५४	१,२२६.६१	९,०३३.८२	१,५१६.७६
३. व्याज आणि कर पूर्व प्राप्ती	१६.२२	१०१.२४	३९.६०	३६.५१	(१८.५९)	२१.३२
४. अपवादालेख बाबी आणि कर पूर्व नफा/(तोटा)	१६.२२	१०१.२४	३९.६०	३६.५१	(१८.५९)	२१.३२
५. कालावधी/वर्षाकरिता नफा/(तोटा)	१६.२२	१०१.२४	३९.६०	३६.५१	(१८.५९)	४.५५
६. कालावधी/वर्षाकरिता एकूण इतर सर्व समावेशक उत्पन्न	(३.११)	(७.८२)	०.०५	(११.७३)	०.१५	७.१८
७. भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- च्या प्रती समभाग)	५९०.७५	५९०.७५	५९०.७५	५९०.७५	५९०.७५	५९०.७५
८. प्रत्येकी रु. १०/- च्या प्रती समभाग प्राप्ती/(तोटा)(अवार्धिक): मूलभूत सौम्यिकृत	०.२७ ०.२७	१.७१ १.७१	०.६७ ०.६७	१.०४ १.०४	(१.६७) (१.६७)	०.०९ ०.०९

टीपः- १. वरील अलेखापरिहित एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे ०८ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मंडळाच्या मुंबईकरिता लेखापरिषदा समितीद्वारे पुनर्विलोकित आणि निष्कारण करण्यात आले आणि तिमाही संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले आणि तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट [www.jetking.com](http://www.jetking.com) वर वीएफडीसी वेबसाईट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.  
 २. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अंतिम वित्तीय निष्कर्षांची वार्षिक कामगिरी आहे.

जेटकिंग इन्फोटेक लिमिटेड कारिता  
 सिद्धार्थ भावराय  
 पूर्ण वेळ संचालक आणि सीएफओ  
 डीआयएल: ०२०२३०३०



**THACKER AND CO. LTD.**



### ठाकेर अँड कंपनी लिमिटेड

सीआयएन: एल२१०९एमएच१८७८पीएलसी०००३३३  
 नोंदणी. कार्यालय: भोगीलाल हर्गोविंदास बिल्डिंग, मेड्जानिन मजला, १८/२०, के. दुभाष मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१.  
 दूर. क्र.: ९१-२२-४३५५३३३३३; ई-मेल: [thacker@thacker.co.in](mailto:thacker@thacker.co.in); वेबसाईट: [www.thacker.co.in](http://www.thacker.co.in)

### ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकत्रित अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अनु. क्र.	वर्षातील	संपलेली तिमाही			संपलेले नऊ महिने		
		३१.१२.२०२१ (अलेखापरिहित)					